

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन आदेश क्रमांक: बदली-२०१८/प्र.क्र.४५/१४-अ
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: १४ जून, २०१८

वाचा -

१) शासन आदेश क्रमांक: समक्रमांक दि. ०७-०५-२०१८

शासन आदेश

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार संदर्भाधिन आदेशान्वये करण्यात आलेल्या बदल्यांमधील खाली नमुद केलेल्या निम्नश्रेणी लघुलेखकांची बदली प्रशासकीय कारणास्तव या आदेशाद्वारे रद्द करण्यात येत आहे.

अ.क्र.	श्री / श्रीमती	निम्नश्रेणी लघुलेखकाचे नांव	सध्याचा विभाग	बदलीनंतर पदस्थापनेचा विभाग
१	२	३	४	५
१	श्रीमती	मा.शा.वानखेडे	पर्यावरण विभाग	सार्वजनिक आरोग्य विभाग

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०६१४१७०६०७८००७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(ग.भि.गुरव)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

संबंधित निम्नश्रेणी लघुलेखक (संबंधित मंत्रालयीन विभागामार्फत)

प्रत,

१) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,

२) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (आस्थापना), संबंधित मंत्रालयीन विभाग,

३) सह/उप सचिव (आस्थापना), संबंधित मंत्रालयीन विभाग,

४) आंहरण व संवितरण अधिकारी, संबंधित मंत्रालयीन विभाग,

५) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

६) निवड नस्ती/संग्रहार्थ (कार्यासन १४-अ)

(संबंधित
मंत्रालयीन
विभागामार्फत)